

भिवंडी निजामपूर शहर भूतिका, भिवंडी जि.ठाणे.



सं.प्र.क्र./१९/टमस/२०१६-२०१७.

जा.क्र.न.र.वि/८३४

दिनांक: ०२-७-२०१६

सुधारित बांधकाम परवाना

(ग.प्र.वि.न.र.वि.१९६६ चे कलम ४५ (१) व मु.प्र.वि.न.वि.१९४९ चे कलम २५३ नुसार)

पति,  
 श्री. दत्त रमा पार्टील, श्री. विनोद महादू पार्टील व इतर -३४  
 श्रीम. वैनावई बाबू पार्टील व इतर -१०, श्रीम. सावित्रीबाई श्रीकांत भावे व इतर-११,  
 श्री. नामदेव रघुनाथ भावे व इतर-६, श्रीम. जयनाथबाई बाबाराव पार्टील व इतर-५, श्री. नारायण गंकर भावे,  
 श्री. गिरीश सिताराम नाईक व इतर -३, श्री. दयाकांत गंकर भावे यांचे तर्फे मुख्यकारपेक्षाकारक  
 मे. अरिहंत एन्टरप्रायझेस तर्फे भागीदार श्री. पारसकुमार केशुनाथ जैन व श्री. डी.एस.सापरी  
 द्वारा - मे. आकुली कन्सल्टन्टस्, जयतिप इन्फोमिस, फ्लिंट नं.१०१, एम.आय.डी.सी. रोड,  
 गोवाड आश्रम हॉटेलाच्या पुर्वे, मुजूब चेकनाका, बायबे इस्टेट,ठाणे (प).४००६०४.

- संदर्भ :- १) या कार्यालयाकडील बांधकाम परवानगी जा.क्र.न.र.वि/१०८४  
 दि. २६/०३/२००८.  
 २) इमारत क्र.बी साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि/१५४  
 दि. ०१/१०/२००८.  
 ३) या कार्यालयाकडील सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र./नरवि/  
 १५५० दि. २८/०१/२००९.  
 ४) इमारत क्र.ए साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि/१५८६  
 दि.०६/०२/२००९.  
 ५) या कार्यालयाकडील सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र./नरवि/  
 ५११ दि. २३/०७/२००९  
 ६) इमारत क्र.एच.एच-१ साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि/  
 २४० दि.२९/०४/२०१०.  
 ७) या कार्यालयाकडील सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र./नरवि/  
 १५३५ दि. ३०/०९/२०१०.  
 ८) इमारत क्र.एच-२ साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि/  
 २७४६ दि.०७/०२/२०११.  
 ९) इमारत क्र.डी-१, डी-२ साठी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि/  
 १५४० दि.१४/११/२०११.  
 १०) इमारत क्र.डी-१ डी-२ साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि/  
 ३५०१ दि.२१/०३/२०१२.  
 ११) या कार्यालयाकडील सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र./नरवि/३६९  
 दि.०६/०५/२०१३.  
 १२) आग्रा दि.२७/०६/२०१६ रोजीचा अर्ज.  
 १३) या कार्यालयाकडील पत्र जा.क्र.न.र.वि./८१४,८१५,८१६,८१७ व ८१८  
 दि.३०/०६/२०१६

निम्नलिखित जागेमध्ये आपणांचे सर्वोपिप क्र.१ अन्वये सदर कार्यालय बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आलेली असून, संदर्भ क्र.२ अन्वये दुसऱ्या क्र. 'बी' व पाया तपासणी प्रमाणपत्र, संदर्भ क्र.४ अन्वये इमारत क्र. ए चे पाया तपासणी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच संदर्भ क्र.५ अन्वये सदर कार्यालय सुधारित

*(Signature)*

For ARIHANT ENTERPRISES

*Parasram*



बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आलेली असून, त्या मंजूरीच्या अनुषंगाने संदर्भ क्र.१ अन्वये इमारत क्र. एच.एच-१ व एच-२ करीता पाया तयारीचा प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले आहे. तदनंतर परवानगीधारक जोनी संदर्भ क्र.९ अन्वये इमारत क्र.डी-१ व डी-२ करीता बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेऊन संदर्भ क्र.१० अन्वये इमारत क्र.डी-१ व डी-२ करीता पाया तयारीचा प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले आहे. तदनंतर आपण सगळ्यांचे स.नं.११९/१ पै.३ ११९/८ पै.३ या जमिनीच्या समावेशा परवानगीसाठी करणेचे तसेच इन्फ्लेशनरीस विकास बँकक क्षेत्र बांधकामाचे प्रयोजित करून सुधारित बांधकाम नकाशे मंजूरीसाठी सादर केल्याने आपणाला संदर्भ क्र.११ अन्वये सुधारित बांधकाम परवानगी निर्धारित करण्यात आलेली आहे. आता संदर्भ क्र.१२ अन्वये इन्फ्लेशनरीस विकास बँकक बांधकाम इमारत क्र.डी तसे अधिक बारा मजले व इमारत क्र.एच स्टिप्ल अर्थिक बारा मजलांकरिता सुधारित बांधकाम नकाशे मंजूरीसाठी सादर केले आहेत.

त्या प्रमाणे अर्थिक बाबींची पूर्तता करण्यासाठी संदर्भ क्र.१३ अन्वये आपणाला नोटीस देण्यात आलेली आहे. सदर नोटीसीच्या अनुषंगाने दि.०४/०३/२०१६ रोजी पूर्तता केली आहे. सदर बाबी विधायक पेशा मुख्यास खालील नमुद करण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून संपादन मंजूर नकारा प्रमाणे सुधारित विकास/ बांधकाम प्रस्तावना मंजूरी देण्यात येत आहे.

जागा मोजे टेम्पलर घेथील स.नं.११६/३पै.११६/२ पै.११८/३,११८/१,११८/११ पै.११९/१ पै.११९/१ पै.११९/२ पै.११९/२ पै.११९/४,११९/८ पै.मधील २५८०४.८६ चौ.मी.

बांधकामाचा वापर - रहिवासी व वाणिज्य वापरामुळे  
बांधकामाचा तपशिल :- (मंजूर नकाराप्रमाणे)

अ.क्र	इमारतीचे टाईप	संख्या	मजले	बांधकाममोज (चौ.मी.)
१	ए	१	अंशतः तळमजला --- वाहनतळ	-
			अंशतः तळमजला --- वाणिज्य	२१४.१३
			मॅकेनाईन प्लोजर --- वाणिज्य	५४.३०
			पहिला मजला --- वाणिज्य	२३१.११
			दुसरा मजला --- वाणिज्य	२०९.११
			तिसरा मजला --- रहिवासी	२०९.४८
			चौथा मजला --- रहिवासी	२०९.४८
			पाचवा मजला --- रहिवासी	२०९.४८
			सहावा मजला --- रहिवासी	२०९.४८
			सातवा मजला --- रहिवासी	२०९.४८
			आठवा मजला --- रहिवासी	२०९.४८
			नववा मजला --- रहिवासी	२०९.४८
			दहावा मजला --- रहिवासी	२०९.४८
अकरावा मजला --- रहिवासी	२०९.४८			
बारावा मजला --- रहिवासी	२०९.४८			
				२१३३.२१
२	बी	: १	तळमजला --- वाहनतळ	-
			पहिला मजला --- रहिवासी	२१५.१३
			दुसरा मजला --- रहिवासी	२१५.१३
			तिसरा मजला --- रहिवासी	२१५.१३
			चौथा मजला --- रहिवासी	२१५.१३
			पाचवा मजला --- रहिवासी	२१५.१३
			सहावा मजला --- रहिवासी	२१५.१३
			सातवा मजला --- रहिवासी	२१५.१३
			आठवा मजला --- रहिवासी	२१५.१३
			नववा मजला --- रहिवासी	२१५.१३
			दहावा मजला --- रहिवासी	२१५.१३
			अकरावा मजला --- रहिवासी	२१५.१३
			बारावा मजला --- रहिवासी	२१५.१३
				२५११.१६



अ.क्र.	इमारतीचे टाईप	संख्या	मजले	बांधकामसंज्ञ (चौ मी.)
३	सी	१	तळमजला --- वाहनतळ पहिला मजला --- रहिवासी दुसरा मजला --- रहिवासी तिसरा मजला --- रहिवासी चौथा मजला --- रहिवासी	--- २५३.४३ २५३.४३ २५३.४३ २५३.४३ १०१३.७२
४	डी	१	अंशतः तळमजला --- वाहनतळ अंशतः तळमजला --- बाणिज्य पहिला मजला --- बाणिज्य दुसरा मजला --- रहिवासी तिसरा मजला --- रहिवासी चौथा मजला --- रहिवासी पाचवा मजला --- रहिवासी सहावा मजला --- रहिवासी सातवा मजला --- रहिवासी आठवा मजला --- रहिवासी नववा मजला --- रहिवासी दहावा मजला --- रहिवासी अकरावा मजला --- रहिवासी बारावा मजला --- रहिवासी	--- ३०३.१२ ४८०.४० ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ५१००.५०
५	डी-१	१	अंशतः तळमजला --- वाहनतळ अंशतः तळमजला --- बाणिज्य पहिला मजला --- बाणिज्य दुसरा मजला --- रहिवासी तिसरा मजला --- रहिवासी चौथा मजला --- रहिवासी पाचवा मजला --- रहिवासी सहावा मजला --- रहिवासी सातवा मजला --- रहिवासी आठवा मजला --- रहिवासी नववा मजला --- रहिवासी दहावा मजला --- रहिवासी अकरावा मजला --- रहिवासी बारावा मजला --- रहिवासी	--- २११.११ ५०१.७१ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३५०.२५ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ३१५.२८ ५१७०.८७

FOR ARIHANT ENTERPRISES

Parasatam  
Partner

६	डी-२	१	अंशतः तच्छमजला — वाहनतज	—
			अंशतः तच्छमजला — वाणिज्य	३२२.०२
			पहिला मजला — वाणिज्य	५२४.८८
			दुसरा मजला — रहिवासी	३९५.२८
			तिसरा मजला — रहिवासी	३९५.२८
			चौथा मजला — रहिवासी	३९५.२८
			पाचवा मजला — रहिवासी	३९५.२८
			सहावा मजला — रहिवासी	३९५.२८
			सातवा मजला — रहिवासी	३९५.२८
			आठवा मजला — रहिवासी	३९५.२८
			नववा मजला — रहिवासी	३९५.२८
			दहावा मजला — रहिवासी	३९५.२८
			अकरावा मजला — रहिवासी	३९५.२८
			बारावा मजला — रहिवासी	३९५.२८
				५९५०.६५
७	डी-२	१	अंशतः तच्छमजला — वाहनतज	—
			अंशतः तच्छमजला — वाणिज्य	२९७.३४
			पहिला मजला — रहिवासी	३८०.९६
			दुसरा मजला — रहिवासी	३८०.९६
				१००९.२६
८	एफ	१	तच्छमजला — वाहनतज	—
			पहिला मजला — रहिवासी	४७०.०८
			दुसरा मजला — रहिवासी	४७०.०८
			पहिला मजला — रहिवासी	४७०.०८
			दुसरा मजला — रहिवासी	४७०.०८
			तिसरा मजला — रहिवासी	४७०.०८
			चौथा मजला — रहिवासी	४७०.०८
			पाचवा मजला — रहिवासी	४७०.०८
			सहावा मजला — रहिवासी	४७०.०८
			सातवा मजला — रहिवासी	४७०.०८
			आठवा मजला — रहिवासी	३५९.७८
			नववा मजला — रहिवासी	४७०.०८
			दहावा मजला — रहिवासी	४७०.०८
			अकरावा मजला — रहिवासी	४७०.०८
बारावा मजला — रहिवासी	४७०.०८			
				४९४०.६६
९	एच, एच-१, एच-२	१	तच्छमजला — वाहनतज	—
			पहिला मजला — रहिवासी	७९८.९०
			दुसरा मजला — रहिवासी	७९८.९०
			तिसरा मजला — रहिवासी	७९८.९०
			चौथा मजला — रहिवासी	७९८.९०
			पाचवा मजला — रहिवासी	७९८.९०
			सहावा मजला — रहिवासी	७९८.९०
			सातवा मजला — रहिवासी	७९८.९०
एक्सेस बाल्कनी				४२०.६०
जिना, पौरोडा, बाल्कनी (आर्मील) वादीव क्षेत्र				३२३०.३९
एकुल				३५९५४.४८





अटी व शर्ती :-

- १) प्रस्तुतची परवानगी ही तिच्या निर्गमनाच्या दिनांकानुसार एक वर्षाच्या काळातची पूर्वीच रीट राखिलेले अन्वय बांधकाम प्रारंभ केला पाहिजे अथवा सुटकापट्टीचा अर्ज केला पाहिजे, अन्यथा ही रट रद्द करण्याचे स्पष्टीकरण देईल.
- २) प्रस्तुतची बांधकाम परवानगी ही अर्जदाराने प्रस्तावामध्ये सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारेच देण्यात आलेली आहे. त्यामुळे उक्त कागदपत्रात अन्वय बांधकाम काही चुकी आढळून आल्यास अथवा त्याची विधीबध्दता संपुष्टात आल्यास, अथवा न्यायालयीन स्थितीत/दुकुम संपन्न ठेवल्यास परवानगाची विधीबाह्यता संपुष्टात येईल.
- ३) जागेच्या मालकी हक्काबाबत काही काळ निर्माण झाल्यास त्यास पूर्णतः अर्जदार जबाबदार राहिलेले तसेच अस्तित्वातील भाडेकरूची नियोजित बांधकाम पूर्ण होईलपर्यंत (Temporary Accomodation) व नियोजित बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नवीन इमारतीमध्ये भाड्यासाठी पुनर्वसनाची सर्वेसही जबाबदारी परवानगीधारक वारंवार राखिले.
- ४) अर्जदाराने नियोजित इमारतीचा वापर मंजुरीनुसार करावयाचा असून या व्यतिरिक्त जागेवर वेगळा वापर केलेल्या ही परवानगी रट संपन्नपणात येईल. तसेच प्रस्तावित बांधकामाच्या नकाशांनुसार बांधकाम साहित्याची गुणवत्ता व दर्जा प्रस्तावित इमारतीचे स्टील डिझाईननुसार उभारणी तसेच इमारतीची स्ट्रिक्टरीटी व आयुष्यमानाबाबत सर्वोच्च विकासकर्ता, वास्तुविशारद,सल्लागार अभियंता, स्ट्रक्चरल अभियंता व बांधकाम पर्यवेक्षक जबाबदार राखिले.
- ५) अर्जदाराने मंजूर बांधकाम परवानगीनुसार वि.योजनेतील रस्ते,अंतर्गत रस्ते,खुली जागा,वि.योजनेतील आरक्षण व प्रस्तावित योजनेतील इमारतीची आश्रणी सिमेंटन मोजणीद्वारे करणे आवश्यक असून अर्जा मोजणी करताना प्रस्तावातील रस्त्याच्या स्थोवतालच्या रस्त्याशी समन्वय साधणे आवश्यक आहे.
- ६) अर्जदाराने वि.योजनेतील रस्ते व अंतर्गत रस्ते मंजूर असून हस्तांतरित करणे आवश्यक आहे तसेच या जागेवर व पाहोच मार्गावर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम/अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
- ७) प्रस्तावित बांधकाम नकाशांमध्ये दर्शिलेली सामासिक अंतर प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध होणे आवश्यक असून त्या जागे कायमस्वरूपी खुल्या ठेवणे आवश्यक राहिले.
- ८) बांधकामाचे साहित्य सर्वजनिक रस्त्यावर न ठेवता स्वतःच्या जागेत ठेवण्यात यावे.
- ९) जागेवर अनधिकृत बांधकाम असल्यास अथवा जागेवरील विदग्रमान बांधकामावर प्रस्तावित बांधकामे टाकिली असल्यास अथवा नकाशात दर्शविण्यात आलेली पाडावयाची बांधकामे काढून टाकणे आवश्यक आहे,तदनंतरच प्रस्तावित बांधकामास सुरुवात करावी.
- १०) पाया तपासणीपूर्वी अर्जदार यांनी इमारतीची भूकम विरोधक सरयनेचे आराखडे व डिझाईन परवानगाधारक व अहताधारक स्ट्रक्चरल इंजिनियर ह्यांचेकडून तयार करून घेऊन महानगरपालिकेकडे सादर करणे आवश्यक असून त्याप्रमाणे इमारतीचे बांधकाम करणे अनिवार्य आहे.
- ११) शासन निर्णय दि.२२/७/९८ नुसार जागेच्या दर्जनी भागावर बांधकामाच्या तपशिलावर बांधकाम परवानगीचा फलक लावण्यात यावा.
- १२) प्रस्तुत प्रकरणी बांधकामास प्रारंभ करण्यापूर्वी अर्जदार यांनी मोक्यावर ट्रायल प्लॉट घेऊन, भारवजन समजा तपासने आवश्यक असून त्याप्रमाणे इमारतीची सरचना करणे आवश्यक आहे.
- १३) इमारतीच्या छतावरील पावसाळ्यातील पाणी साठवण्याचे जमिनीवर घेण्याची व्यवस्था करणे तसेच सतराव्या पाण्याचा जमिनीत निचरा होणेसाठी तळ मजल्यावर द्रिस्प खड्डा करणे आवश्यक आहे.
- १४) शासन निर्देश दि.१९/९/१९९५ नुसार विद्युतशास्त्रीला पंधराय म्हणून सौरउर्जेवर पाणी तपविण्याची बांधकाम व्यवस्था करणेत यावी.
- १५) मनपाच्या पाणी पुरवठ्याची क्षमता व अहताची वाढती लोकांच्या विचारात घेत, बांधकामात पाणी पुरवठा करणे मनपास शक्य नसल्यास अर्जदाराने स्वघर्षाने पिथन यंत्र / कुपनलिका बांधण्यात यावी.
- १६) प्रस्तुत प्रकरणी इमारतीमधील स्ट्रिक्टची उंची ही २.४ मी. पेक्षा जास्त असता काय नसे व त्याच अन्वय हा बांधकाम नकाशात दर्शविल्यानुसार बाह्यनकाशासाठीच करण्यात यावा तसेच तो कायम स्वरूपी खुल्या ठेवण्यात यावा व भविष्यकाळात तो कोणत्याही परिस्थितीत बंदीस्त करता काय नसे.
- १७) गिर्वंदी-निजामपूर शहर महानगरपालिकेने यापूर्वी पत्र क्र.न.र.वि./२६९ दि.६/५/२०१३ अन्वये मंजूर केलेले मूळ बांधकाम नकाशा हे विषयाधीन सुधारित बांधकाम नकाशांना दिलेल्या मंजुरीमुळे विषयभावीत(Supersceds) करण्यात येत आहेत.



- १८) प्रस्तुत प्रकरणी मा.जिल्हाधिकारी,ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसूल/क-१/टे-८/एनएपी/टेमघर-भिवंडी/एम.आर.६३/२०११ दि.२६/०८/२०११ व आदेश क्र.महसूल/क-१/टे-८/एनएपी/टेमघर-भिवंडी/एम.आर.१०३/२०१३)
- ३३/२०१४ दि.२३/५/२०१४ अन्ये च्या विनयाने आदेशातील सर्व अटी व अटी आपणावर बंधनकारक राहतील.
- १९) प्रस्तुत प्रकरणी शासनाच्या पर्यावरण विभागाकडील ना हरकत दाखला प्राप्त झाल्याशिवाय इमारत प्रकार डी, इमारत प्रकार डी-३ व एफ चे वरील मजल्याचे काम सुरु करण्यात येऊ नये.
- २०)विषयाधीन प्रकरणी मा.संचालक,महाराष्ट्र शासनाचे अभिज्ञान घेऊनआगर यांचेकडील ना-हरकत दाखल्यातील अटी/शर्ती आपणावर बंधनकारक राहतील व त्यांचे वेळोवेळी पूर्तता करणे देखील आपणावर बंधनकारक राहिल.
- २१) प्रस्तुत प्रकरणी प्रस्तावित केलेली खुली जागा (RG) ही बापर दाखल्यापूर्वी विक्रमित करणे व ती कायम खुली ठेवणे हे आपणावर बंधनकारक राहिल.
- २२) प्रस्तुत प्रकरणी विषयाधीन इमारतीत ओला कचरा व सूका कचरा वर्गीकरण व त्याची किल्लेबाट लावणे तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग पादापत योग्य ती स्वतंत्र उपाय योजना ही विषयाधीन इमारत बापर दाखल्यापूर्वी परिपूर्ण करणे अर्जदार / विकासक यांचेवर बंधनकारक राहिल.
- २३) इमारतीच्या पाया उखननासाठी आवश्यक असलेल्या भौगोलनिजाचे स्वामित्वधन जिल्हाधिकारी यांचेकडे भरणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २४) प्रस्तावित बांधकामास पाया तपासणी प्रमाणपत्र व बापर परवाना घेतल्याशिवाय इमारतीचा बापर कठ नसे, अन्यथा तो अनाधिकृत समजून कार्यवाही करण्यात येईल.
- २५) प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या पात्र शाळावास्तू मुलांसाठी शिक्षणाची सोय करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २६)प्रस्तुत प्रस्तावाच्या अनुषंगाने जमा करावयाचा उपकर हा बापर दाखलापूर्वी मनापात जमा करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २७) शासन निर्णय दि.१५/०१/२०१६ नुसार प्रकल्पामध्ये सांडपाणी प्रक्रीया व पुनर्वापर करणेबाबतची व्यवस्था करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २८) नविन इमारतीच्या आतील वाजूस तसेच इमारतीममोरील रस्त्याचे सी.सी.टी.डी.चित्रिकरण करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सी.सी.टी.डी.ची यंत्रणा कार्यान्वित करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २९) शहरातील वाढते प्रदूषण विचारात घेता आपण आपल्या भूखंडामध्ये ३०० चौ.मी. क्षेत्राम ५ झाडे वा प्रमाणे झाडे लावणे आवश्यक आहे.
- ३०) उपरोक्त अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर अर्जदारांवर वि.नि.निवमावलीतील निवम क्र.६(२) नुसार अप्रॅडिसन ११ मध्ये बांधकाम प्रारंभ करण्यापूर्वी सूचना देणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने बांधकाम प्रारंभाची सूचना दिल्याशिवाय बांधकाम/विकास करता वेणार नाही अन्यथा ते अनाधिकृत समजण्यात येईल

उपरोक्त अ.क्र.१ ते ३० मधील कोणत्याही अटी व शर्तीचा भंग केल्यास ही परवानगी मु.श्री.म.न.पा.चे कलम २५८ अन्ये रद्द अथवा स्थगित करण्यात येईल व अशी बांधकाम अनाधिकृत समजून पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच म.प्रा.व.न.र.अधि.१९६६ चे कलम ५२,५३,५४ नुसार फौजदारी कार्यवाहीस पात्र राहिल, याची कायदा नोंद घ्यावी.

मा. आयुक्त यांचे मंजूरी नुसार

*(Signature)*  
अयुक्त

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी  
याचेकरिता.

प्रत:- १) मा.जिल्हाधिकारी, ठाणे यांना माहितीस्तव सादर

- २) सहाय्यक संचालक,नगररचना ठाणे हांचेकडे माहितीस्तव अर्पित.
- ३) प्रभाग अधिकारी,प्रभाग समिती क्र. २ हांचेकडे माहितीस्तव रवाना.
- ४) सहाय्यक व्यवस्थापक,संगणक विभाग यांना सधरवी बांधकाम परवानगीची प्रत मनापाचे तसेचसधरवर प्रतियक्ष करणेसाठी रवाना.